

ई- प्रशासन धोरणांतर्गत रोजगार हमी योजना
विभागाची प्रकल्प अंमलबजावणी समिती (Project
Implementation Committee) स्थापन करणे बाबत.

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक: मगाराग्रारोहयो -२०१३/ प्र.क्र. २५०/रोहयो ६ ब
नियोजन (रोहयो) विभाग, नवीन प्रशासकीय भवन,
१६ वा मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
तारीख: ५ ऑगस्ट, २०१५

वाचा :

- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक: मातंस-२०११/प्र.क्र.१२५/३९,
दि. २३/९/२०११
- २) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक: २१५६/फाईल/डीआयटी/२०१२,
दि. २१/९/२०१२

प्रस्तावना :-

उपरोक्त संदर्भ क्रमांक १ येथील दिनांक २३ सप्टेंबर, २०११ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याचे ई प्रशासन धोरण जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमाद्वारे योजनांचे कार्यान्वयन सुलभ करण्यासाठी विभागांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच ई प्रशासन धोरणांचा अवलंब करण्यासाठी व त्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी प्रत्येक विभाग स्तरावर प्रकल्प अंमलबजावणी समिती (Project Implementation Committee) स्थापन करणे आवश्यक आहे. उपरोक्त संदर्भ क्रमांक २ येथील दिनांक २१ सप्टेंबर, २०१२ च्या शासन निर्णयान्वये ई - प्रशासन प्रकल्प राबविण्याच्या तांत्रिक व वित्तीय बाबींसंदर्भात सल्ला देण्यासाठी सल्लागार संस्थांची निवड (Empanelment) केली असून निवड केलेल्या सल्लागार संस्थांपैकी एका संस्थेची निवड करण्याकरिता विभागाच्या सचिव यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण करावयाच्या प्रकल्प अंमलबजावणी समिती (Project Implementation Committee) ची संरचना निर्माण केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ई-प्रशासन धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी समिती (Project Implementation Committee) स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या बाबत शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे:

शासन निर्णय:

रोजगार हमी योजना विभागामध्ये ई-प्रशासन धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी व त्या बाबतचे धोरण ठरविण्यासाठी सचिव (रोहयो) यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प अंमलबजावणी समिती (Project Implementation Committee) रोजगार हमी योजना विभागासाठी स्थापन करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर समितीची संरचना खालील प्रमाणे आहे :

प्रकल्प अंमलबजावणी समिती (Project Implementation Committee) ची संरचना

सचिव (रोहयो व जलसंधारण) : अध्यक्ष
प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान विभाग)किंवा त्यांचे प्रतिनिधी : सदस्य

प्रधान सचिव (उद्योग) किंवा त्यांचे प्रतिनिधी	: सदस्य
प्रधान सचिव (वित्त)किंवा त्यांचे प्रतिनिधी	: सदस्य
प्रधान सचिव (नियोजन) किंवा त्यांचे प्रतिनिधी	: सदस्य
आयुक्त, महात्मा गांधी नरेगा आयुक्तालय, नागपुर	: सदस्य
माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे प्रतिनिधी (आवश्यकतेनुसार)	: सदस्य
एन.आय.सी. चे प्रतिनिधी (आवश्यकतेनुसार)	: सदस्य
उप सचिव (रोहयो)	: सदस्य सचिव

समितीची कार्यकक्षा व अधिकार :

- १) ई प्रशासन धोरणाची रूपरेषा/कार्यपद्धती ठरविणे
- २) तांत्रिक/ सल्लागार संस्थांची निवड करणे
- ३) मोबाईल मॉनिटरिंग डिव्हाईसेस ची खरेदी करण्यास व त्यासंबंधी इतर अनुषंगीक बाबींसाठी मान्यता देणे.
- ४) निविदा प्रक्रियेशी संबंधित बाबींना मान्यता देणे
- ५) सोई सुविधा पुरवठादार/कंत्राटादार यांची निवड करणे
- ६) रू. १० लक्ष ते रू. ५ कोटींपेक्षा कमी रकमेपर्यंतच्या ई-प्रशासनासंबंधीच्या कामांना मान्यता देणे.
- ७) विभागाच्या ई - प्रशासनावर देखरेख व संनियंत्रण करणे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०७३०१६३०१६९०१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(आर. विमला)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग यांचे स्वीय्य सहाय्यक
२. प्रधान सचिव, उद्योग विभाग यांचे स्वीय्य सहाय्यक
३. प्रधान सचिव, वित्त विभाग यांचे स्वीय्य सहाय्यक
४. सचिव, रोहयो व जलसंधारण विभाग यांचे स्वीय्य सहाय्यक
५. आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नागपूर
६. संचालक, माहिती तंत्रज्ञान यांचे स्वीय्य सहाय्यक
७. उप सचिव (रोहयो) यांचे स्वीय्य सहाय्यक
८. निवडनस्ती